# महाविकास आघाडीला धक्का; १५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील १५० कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती

**PUBLIC NOTICE** Late Mrs. Shashi Kulwant Rai Pawa Wife of Mr. Kulwant Raj Pawa was joint member along with Mr. Kulwant Rai Pawa against their Shop No. 27 Ground Floor situated at OM HEERA PANNA PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD. having addressed at CTS NO.1, Survey No.41, Village Oshwira, Jogeshwai (West) Mumbai 400 102 Late Mrs. Shashi Kulwant Raj Pawa died on 15th March 2024. Mrs. Shagur Bhaskar daughter of Late Mrs. Shashi Kulwant Raj Pawa have applied to transfer the share, rights and title of Late Mrs. Shashi Kulwant Raj Pawa in her name as legal heir of

The society hereby invites claims or objections from the heir or heirs o other claimant or claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society.

If no claims / objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as are provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society with the Secretary of the society with prior appointment from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Sd

Secretary For OM HEERA PANNA PREMISES CO-OPERATIVE

Place: Mumbai Date: 11.11.2024

अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे १५० जणांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या पक्षप्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून १५० जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मौजा वेळवा आणि चकठाणा येथील वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा महाविकास आघाडीसाठी अडचणी युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा निर्माण झाल्या आहेत. वेळवा आणि (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी चकठाणा या दोन गावांमधील एकूण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित होते.

# **G**R/IT≣X ग्रेटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ग्रेटेक्स हाऊस,ए ७३, टीटीसी इंडस्टियल एरिया, एमआयडीसी, कोपरखैराणे, नवी मुंबई, महा. – ४०० ७०३. वेबसाइट : www.gratex.in / / ई-मेल : esales@gratex.in दुर. क्र. : ०२२-६२९९२३८० सीआयएन : L21093MH1984PLC032248

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

					(रु. लाखांत)
तपशील	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०३.६०	२०४.१४	१००.५४	२०१.०३	३९९.३७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,					
अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	०.६४	२.०१	१.३७	४.९६	१२.३४
करपूव कालावधाकारता ।नव्वळ नफा/(ताटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	0.58	२.०१	१.३७	४.९६	१२.३४
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)	0.48	4.05	۲.३७	8.79	54.58
(अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात)	0.86	१.५१	१.०३	३.७१	9.80
करपश्चात कालावधीकरिता एकूण					
सर्वसमावेशक उत्पन्न	٥.४८	१.५१	१.०३	३.७१	७.४८
समभाग भांडवल	303.80	303.80	303.80	303.80	303.80
राखीव मूल्य (गत वर्षीच्या ताळेबंदामध्ये					
दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	४६.९४	४६.९४	४६.९४	३७.५४	४६.९४
उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबी पूर्व					
व पश्चात) (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)					
अ) मूलभूत	0.02	0.04	0.0₹	0.82	०.३१
ब) सौम्यीकृत	0.02	0.04	εο.ο	0.82	०.३१

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.११.२०२४ रोजी आयोजि सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकहे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपा सारांश आहे. दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच ndia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gratex.in वरही उपलब्ध आहे

> श्री. किरण शम व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००११७१८८

# एएए टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सी आवएनः एल७२१००एमएच२०००पीएलसी१२८९४९ नोंद. कार्या.: २७८-२८०, एफ विंग, सोलारिस १, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट क्र.६ समोर, पवई, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००७२. दूर.:+९१-२२-२८५७३८१५/१६, फॅक्स:+९१-२२-४०१५२५०१, वेबसाईट:www.aaatechnologies.co.in, ई-मेल:info@aaatechnologies.co.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रुपये लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

अ.		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	
क्र.	तपशील	तिमाही	सहामाही	तिमाही	वर्ष	
		३०.०९.२४	३०.०९.२४	३०.०९.२३	38.03.28	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४७२.४९	८६४.३९	५७२.९५	२४६८.४५	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक					
	आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	१५३.६५	२६१.८७	१३७.0३	४२९.५४	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/विशेष साधारण बाबनंतर)	१५३.६५	२६१.८७	१३७.0३	४२९.५४	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/विशेष साधारण बाबनंतर)	११४.९९	१९५.९२	१०२.५४	३२१.२०	
ч.	कालावधीकरित एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
	नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	११४.९९	१९५.९२	१०२.५४	३२१.२०	
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१२८२.६८	१२८२.६८	१२८२.६८	१२८२.६८	
IJ.	मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव					
	वगळून राखीव				१५१२.९३	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	0.90	१.५३	0.60	२.५०	
	१) मूळ					
	२) सौमिकृत					
-	-					

"• मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे मादर करण्यात आलेली ३० सप्टेंब २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.aaatechnologies.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑं इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

अंजय अगरवात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४१५४७७

# कामदगिरी फॅशन लिमिटेड

**सीआयएन:** एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४ नोंदणीकृत कार्यालयः २०२/२रा मजला, राजन हाऊस, अप्पा साहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.:०२२-६६६६२९०४, **ई-मेल**: cs@kflindia.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					( with anti)
	संपलेली तिमाई	Ì		संपलेले	
			कारता वष त	वर्ष	
३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३१.०३.२४
	अलेखापरिक्षित		अलेखा	लेखापरिक्षित	
8803.24	४६३१.४९	4809.09	९०३४.७३	90420.83	२१७६०.०३
६०.९०	98.६५	4.33	७५.५५	9.38	499.00
२९.४०	२१.८२	(940.00)	49.29	(३९२.८८)	(१७७.१२)
२४.९७	१५.०६	(११९.४६)	80.02	(२७०.४४)	(१४०.९०)
२५.६६	94.08	(११२.२५)	४१.३८	(२५८.३१)	(१४३.६१)
५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४
0.83	0.2६	(२.०४)	٥.६८	(४.६१)	(२.४०)
0.83	0.2६	(२.०४)	0.६८	(४.६१)	(२.४०)
	30.09.28 8803.24 60.90 28.80 28.80 24.66 426.88	३०.०९.२४         ३०.०६.२४           अलेखापरिक्षित         ४४०३.२५         ४६३१.४९           ६०.९०         १४.६५           २९.४०         २१.८२           २४.९७         १५.०६           २५.६६         १५.७४           ५८६.९४         ५८६.९४           ०.४३         ०.२६	अलेखापरिक्षित           ४४०३.२५         ४६३१.४९         ५४७९.७१           ६०.९०         १४.६५         ५.३३           २९.४०         २१.८२         (१५०.०७)           २४.९७         १५.०६         (११९.४६)           २५.६६         १५.७४         (११८.९४)           ५८६.९४         १८६.९४         १८६.९४           ०.४३         ०.२६         (२.०४)	करिता वर्ष ते           ३०.०९.२४         ३०.०९.२३         ३०.०९.२३         ३०.०९.२४           अलेखापिक्षित         अलेखा           ४४०३.२५         ४६३१.४९         ५४७९.७१         ९०३४.७३           ६०.९०         १४.६५         ५.३३         ७५.५५           २९.४०         २१.८२         (१५०.०७)         ५१.२१           २४.९७         १५.०६         (११९.४६)         ४०.०२           २५.६६         १५.७४         (११.२९४         १८६.९४           १८६.९४         १८६.९४         १८६.९४         १८६.९४           ०.४३         ०.२६         (२.०४)         ०.६८	करिता वर्ष ते तारीख आकडे  30.09.२४ ३०.०६.२४ ३०.०९.२३ ३०.०९.२४ ३०.०९.२३  अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित  ४४०३.२५ ४६३१.४९ ५४७९.७१ ९०३४.७३ १०५२०.४३ ६०.९० १४.६५ ५.३३ ७५.५५ ९.३४  २९.४० २१.८२ (१५०.०७) ५१.२१ (३९२.८८)  २४.९७ १५.०६ (११९.४६) ४०.०२ (२७०.४४)  २५.६६ १५.७४ (११२.२५) ४१.३८ (२५८.३१)  ५८६.९४ ५८६.९४ ५८६.९४ ५८६.९४

दिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सीआयआर/सीएफडी/एफएससी/२०१६ दि ०५ जुलै, २०१६ अन्वये स्टॉक एक्सकेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्व कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई प्रदीप कुमार गोयक दिनांक: ०९ नोव्हेंबर, २०२४ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर-४३१ ००२ shtra State Board of Waqfs, Chi Mainarashira Jane Board of Wales, canatraput Sambajanagar-431002

April (1992) कि अपने (1992) क दिनांक:- 🗠 8 NOV 2024

# (जाहीर नोटीस)

प्रकरण : वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ अन्वये वक्फ संस्थेच्या योग्य प्रशासनाकरीता योजना मंजूर करण्या अनुषंगाने नोटीस वक्फ संस्था : Sunni Muslim Kabrastan, Kalyan,

Tq. Kalyan,. Dist. Thane ज्याअर्थी, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३२ अन्वये राज्य वक्फ मंडळाला राज्यातील वक्फ संस्थेचे प्रशासन करण्याकरीता वक्फ संस्थेची योजना वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ अन्वये मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

ज्याअर्थी, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३६/४३ अन्वये Sunni Muslim Kabrastan, Kalyan Tq. Kalyan, Dist.Thane ही संस्था नोंदणीकृत असून या संस्थेचा नोंदणी क्रं. MSBW/THN/429/2023 असा आहे, आणि

ज्याअर्थी Mr. Affan Mateen Dolare & Ors, Add. At 3/27, Dolare House, Dolare Wada, Next to Chaudhary Masjid, Chaudhary Mohalla, Dudh Naka, Tq. Kalyan, Dist. Thane 421302 यांनी दिनांक ३०/१०/२०२४ रोजीच्या अर्जान्वये सदर संस्थेच्या हितासाठी व या वक्फ संस्थेच्या सूयोग्य व्यवस्थापनकरीता वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ नुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे योजना सादर केली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र राज्य वक्फ अधिनियम २०२२ मधील नियम क्रं.३७(१) अन्वये सदर वक्फ संस्थेच्या व्यवस्थानासाठी योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव विचारात घेताना या वक्फ संस्थेच्या योजनेविषयी गैरअर्जदार यांच्या काही तक्रारी, आक्षेप असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्यकडे आपले म्हणणे दाखल करावे, असे सुचित करण्यात येत आहे.

सही/-(मुशीर अहमद शेख) उप मख्य कार्यकारी अधिकारी <u>महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ,</u> छत्रपती संभाजीनगर

#### OFFICE OF SPECIAL RECOVERY AND SALES OFFICER lot No. 168, Road No. 2, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai-40010 ©: 28753582

(attached to Mangal Co-operative Bank Ltd.) FORM NO.'Z' (See Sub-Rule 11(d-1) of Rule 107

# POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas, the undersigned being the Recovery Officer of Mangal Co-Op. Bank Ltd., Goregaon, Under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice on 04.06.2024 for Recovery Certificate No.101/119/2023 and followed by Notice of Physical Possession 10.05.2023 calling upon the Judgement Debtors i.e. Borrowers & Guarantors Mr.Sunil Brijpal Yadav along with other judgement Debtors has to repay the amount n the said demand notice dated 04.06.2024 being Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with further interest as per the order till realization with date of receipt of the said notice and the judgement Debtors having failed to repay the account, the undersigned has issued a notice for attachment and attached the property

The judgement debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the judgement Debtors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under rule 107( 11(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 on this 10.05.2023. The Judgement Debtors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Mangal Co- Op.Bank Ltd., Goregaon, Mumbai for an amount of Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with further interest as per the recovery certificate hereon (Including GST)

# **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that piece and parcel of Flat No.R/12/503, Shree Dwarikadham CHS Ltd., Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400 104.

Special Recovery & Sales Officer Maharashtra Co-op. Societies Act, 1960 Read with Rule 107 of the Maharashtra Co-op. Societies Rule 1961 C.C. The Chairman/ Secretary, Shri.Dwarikadham CHS, Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400104

# परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सुचना (स्थावर मालमत्तेकरिता)

**DCB BANK** 

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियत ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत प्तदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरित कर्जदारे **(कर्जदार व सह–कर्जदार व जामिनदार)** यांना मागणी सूचना वितरीत केली होती. सदर कर्जदार. सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सचनेत नमूद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह–कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

(8)	वास्तविक ताबा - दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४
मागणी सूचना दिनांक	१२.0६.२0२३
कर्जदार आणि	१. श्री. विरल जगदीश पेठानी
सह-कर्जदाराचे नाव	२. श्रीमती भावना जगदीश पेठानी
	३. मे. व्ही जे पेठानी ॲण्ड कं.चे मालक श्री. विरल
	जगदीश पेठानी यांचे मार्फत
कर्ज खाते क्र.	डीआरएमएचएएनई००४२५१८१
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १२.०६.२०२३ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील
	व्याजासह देय रक्कम रु.१२,२६,७६४.९६/ – (रुपये बारा लाख
	सव्वीस हजार सातशे चौसष्ट आणि पैसे शहाण्णव फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०४, बिल्टअप क्षेत्रफळ ४१० चौ.फु. (३८.१०
	चौ.मी.), ३रा मजला, बालाजी कृपा म्हणून ज्ञात इमारत, मिळकत
	क्र.१११, ९९९, क्षेत्रफळ ३५० चौ.मी., गाव सोनारपाडा, डोंबिवली
	(पुर्व), ता. कल्याण, जि. ठाणे-४२१२०१, सोनारपाडा
	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत व नोंदणी जिल्हा ठाणे व उप-जिल्हा
	कल्याण यांच्या मर्यादेत, ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण
	इमारत तळमजला+३ वरील मजले लिफ्ट/लिफ्ट शिवाय येथील
	जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).

सही / -पाधिकत अधिकारी दिनांक: १२.११.२०२४ डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण: कल्याण सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

जाहिरनामा

सर्व लोकांना जाहिरपणे सूचीत करण्यांत येते की, खाली नमूद केलेल्या जिमनीचे जिमनमालक श्री. गणेश लाखाजी चुडासामा यांचे विकासक मेसर्स गायत्री एंटरप्रायजेस तर्फे भागीदार गायत्री अर्जुन फुलसुंगे, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे यांनी दि. ३०/०६/२०२२ रोजी महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२(क) अन्वये रहिवास व वाणिज्य प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी मिळणेबाबत अर्ज सादर केलेला आहे. सदर मालमत्तेत कोणाचा हक्क वा आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवासांचे आत आपले हक्काचे संदर्भात पुराव्यासह लेखी या कार्यालयांस कळवावे. मुदतीत प्राप्त न झालेल्या आक्षेपावर विचार करण्यांत येणार नाही, याची नोंद घ्यावी.

# ਭਸਿਤੀਵਾ ਗਾਂਮੀਟ

सही/-

	ગામગાવા લગ્નાલ									
तालुका	गांवाचे नांव	गट नं. / सर्व्हे नं.	क्षेत्र (चौ. मी.)	कब्जेदाराचे नांव						
8	2	3	8	٩						
शहापूर	आटगांव	३१/ब/४५/४८	५५०.००	गणेश लाखाजी चुडासामा						

क्र. महसूल/कक्ष-१/टे-११/बां.प./एसआर-६७/२०२२ जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

दि. ३०/०६/२०२२ (राजेंद्र चव्हाण) तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे

> ईव्हान्स इलेक्टिक लिमिटेड सीआयएन: एल७४९९९एमएच१९५१पीएलसी००८७१५ ४३० ऑर्चर्ड मॉल, तिसरा मजला, रॉयल पाम्स इस्टेट, आरे मिल्क कॉलर्नी, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४००६५

# टपाल मतदान सूचना

सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (संचयितपणे कायदा), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) अन्वये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सचिवीय मानक - २ँ आणि इंतर लागू कायदे आणि नियम, जर असतील तर, काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये पुन्हा अंमलबजावणी करण्यासह, ईव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड (कंपनी) दि.११ डिसेंबर २०२४ रोजी टपाल मतदान सूचना (पोस्टल बॅलट नोटिस) मध्ये नमूद केल्यानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे (ई-वोटिंग/रिमोट ई-वोटिंग) ठराव पारित करून सभासदांकडून संमती मागत आहे.

कायद्यातील संबंधित तरतुर्दीच्या संदर्भात आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर गोष्टींबरोबरच, ई-वोटिंगद्वारे टपाल मतदान आयोजित करण्यासाठी सामान्य परिपत्रक क्र. १४/ २०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता इतर संबंधित परिपत्रके. यासह सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३. (एमसीए परिपत्रके) रिमोर ई-व्होरिंगच्या सचनांसह रपाल मतदान सचना पाठविण्याची प्रक्रिया त्या सर्वे सदस्यांना ईमेलदारे पाठविली जाते, ज्यांचा इेमेल पत्ता कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज / डिपॉझिटरी सहभागीदार किंवा मे बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत आहे, कंपनीचे नोंदणी आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('आरटीए') आणि ज्यांची नावे शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ (कट-ऑफ तारीख) रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसतात, पाठविण्याची प्रक्रिया सोमवार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाली आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सचनेर्च वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय लिफाफा या टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठविला जाणार नाही आणि भागधारकांनी फक्त ई-मतदान प्रणालीद्वारे त्यांच्या संमती आणि असहमति संप्रेषित

सर्व सभासदांना येथे कळविण्यात येते की:

- १. ई-वोटिंग कालावधी वास्तविक स्वरूपात किंवा डीमॅट स्वरूपात भागधारणा असलेल्या सर्व भागधारकांसाठी गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी (सकाळी ९:०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी आरटीए द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केली जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सदर वेळ आणि तारखेपलीकडे परवानगी दिली जाणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरित कंपनीने मे.एमएसडीएस ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणू-नियुक्ती केली आहे. श्रीमती मेघना शाह (एम.क्र.एफ९४२५), भागीदार आणि त्या अपयशी टरल्यास सहयोगी भागीदार श्री. सेकर अनंतनारायण (एम.क्र.ए८६४९), एमएसडीएस ॲण्ड असोसिएट्सरे प्रतिनिधित्व करतील.
- टपाल मतदान ई-वोटिंगचा निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात २ कामकाजाच्या दिवसांत अध्यक्ष किंवा त्यांच्या वतीने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे घोषित केला जाईल या तपासणीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच http:// evanselectric.co.in/ आणि आरटीएच्या https://ivote.bigshareonline.com या वेबसाइटवर ठेवला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला कळवला जाईल जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.

तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत केलेला नसल्यास, तुम्ही कृपन खालील सूचनांचे पालन करू शकता:

१. डीमॅट भागधारक - कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) सोबत अपडेट करा, अधिक तपशीलांसाठी, कृपया टपाल मतदानाची सूचन

ही सूचना कंपनीच्या वेबसाइट http://evanselectric.co.in/ वर देखील उपलब्ध आहे. ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास किंवा ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित तक्रारी असल्यास ivote@bigshareonline.com वर संपर्क साधू शकता किंवा आम्हाला कॉल करा: १८०० २२ ५४ २२.

दिनांक : १२ नोव्हेंबर २०२४

एमडी, नेल्सन फर्नांडिस

ईव्हान्स इलेक्ट्रिक लि.करिता

### **PUBLIC NOTICE**

This Public Notice is given for my client i.e. M/s. Sukhras Machines Private Limited stating that Flat No. 403, B – Wing, 4th Floor, Badrinath Tower Co operative Housing Society Limited, Sanjiv Enclave Lane, Seven Bungalows, Andheri – West, Mumbai - 400061, area adm. 1205 sq. ft. (carpet area) upon the land bearing Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 1179, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 3186, Survey No. 36, Hissa No. 30, CTS No. 3186, Survey No. 36, Hissa No. 30, Sur 4 & 5, CTS No. 1178 at Village - Versova, Taluka - Andheri, District – Mumbai Suburban belongs to M/s. Sukhras Machines Private Limited on ownership basis vide (1) Sale Deed dated 15/03/2007 (Registration No. BDR-4/1956/2007) betwee Smt. Ram Rati Singh and Shri Rattan Singh as Transferor / Vendor and M/s. Sukhras Machines Private Limited as Purchaser / Transferee, (2) Agreement for Sale dated 28/05/2005 (Registration No. BDR-2/5163/2005 dated 31/05/2005) between M/s. Kopotra Builders as Promoter and Smt. Ram Rati Singh and Sh Rattan Singh as Purchasers. My client also hold Share Certificate No. 004 dated 15/07/2008 issued by **Badrinath Tower Co-operative Housing Society Limited** n respect of flat hereof.

My clients state that they are making this publication because they lost the origina Agreement for Sale dated 28/05/2005 and said my client has also filed Complain of loss vide Lost Report No.: 135803-2024 at Charkop Police Station for Origina Agreement for Sale dated 28/05/2005 and in spite of due efforts, said Original Agreement for Sale dated 28/05/2005 is not found. My client state that there is no tigation and they are enjoying peaceful possession of the flat herein and they are sole and exclusive owner in respect of the flat hereof. Therefore, any person(s found the original Agreement for Sale dated 28/05/2005 and having any claim right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of **7 days** from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained and original Agreement for Sale dated 28/05/2005 shall be eated as permanently lost.

Adv. Ronak Kothari

Place: Mumbai Date :12.11.2024 F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mal Goregaon (E), Mumbai - 400063 Mobile: + (91) 7021588381

प्रपत्र क - १ (उमेदवाराने वृत्तपत्रे, दूरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

फौजदारी प्रकरणांबावतचे घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रिट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन आणि

इतर विरुध्द यनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानस नेदवाराचे नाव व पत्ता:**- सागर रमेश गवई,** रूम नं. १३३/५, चाळ नं. ३, वर्षा वास हाऊसिंग सोसायटी , वर्षा नगर पार्क साईट

विक्रोळी (पश्चिम ), मुंबई - ४०००७९ राजकीय पक्षाचे नाव : वंचित बहजन आघाडी

निवडणुकीचे नाव : **महाराष्ट्र विधान सभा - सार्वत्रिक निवडणूक - २०२४** मतदारसंघाचे नाव : **१६९ - घाटकोपर (पश्चिम ) विधान मतदार संघ** 

नाज्यस्त्रज्ञान नाथ - रहत - बाटकानर (भावम ) ावयान भतदार संव मी, **सागर रमेश गवर्ड** (उमेदवाराचे नाव) वर नमूद केलेल्या निवडणूकीचा उमेदवार असून, माझ्या फौजदारी पूर्व चरित्रबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे.

(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे प्रकरणाची सद्यस्थिती संबंधित अधिनियमांचे प्रकरण क्रमांक व दिनांक न्यायालयाचे नांव कलम (अधिनियमांची कलमें) आणि अपराधा अपराधोंचे थोडक्यात वर्णन ) । ३१ वे अतिरिक्त पो.स्टे. पार्कसाईट विक्रोळी ४०००८३ १४३, १४७, १४९, ५०४, ४५१, ४२७, ३४१, एफ आय आर ०३/२०१८ १३८४/पी डबल्यू /२०१८ 33६. भा. द वि भिमाकोरेगांव जातीय घटनेच्या पाश्वभूमीवर जन विक्रोळी आंदोलनात दंगल घडउन आनने. चकींच्या जादोलनात देनल वडउन जानन, चुकाच्या पद्यतीने रोखने मालमत्तेची गैरसोय करणे चिथावनीखोर शब्दांनी हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३३६, ४२७, ५०४, २९४ भा. द वि आर/डबल्यू ३७ (३) ३१ वे अतिरिक्त पो. स्टे. पार्कसाईट विक्रोळी ४०००८३ मुख्य दंडाधिकारी विक्रोळी एफ आय आर ०५/२०१८ महाराष्ट्रातील १३५ पोलीस कायदा भिमाकोरेगांवच्या पार्श्वभूमीवर जातीवादी १३२८/पी डबल्यू /२०१८ सार्वजनिक आंदोलनात देंगल घडउन आनने चुकीच्या पद्यतीने आवरा घालणे,मालमत्तेची

			वेशेषत: पोलीस आयुक्ताच्या न केल्याचे प्रकरण म्हणून भाहै.
(ब)	) फौजदारी अपराधांसाठी दोषसिध्द ठरविले	ल्या प्रकरणांचा तपशील	जास्तीत जास्त ठोठावलेली शिक्षा
अ. क्रं.	न्यायालयाचे नांव व आदेशाचा (आदेशांचे) दिनांक	अपराधाचे (अपराधांचे) वर्णन व ठोठावलेली शिक्षा	(मुळ अर्थात काहीही नमूद नाही)
	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
			सागर रमेश गवई वंचित बहुजून आधादी

१६९ - घाटकोपर (पश्चिम ) विधान मतदार संघ

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, **asrec** तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, (India) Limited चकाला, अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३

#### ई-लिलावाकरिता जाहिर सूचना - स्थावर मालमत्तेची विक्री (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अन्वये)

**ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** हे प्रतिभृत धनको आहे आणि त्यांचे **मालक/कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता** श्री. (१) चैनपुरिय **अक्टरन (इंडिया) रि**पाटकट हमानून प्रमान जात आजा जात मान्य मार्रिक केवार प्रभावनार प्रात्मका आपने का जात है। () अनुस्त मेरीलंड जानींश व बैनपुरिया सुर्रीत जातींश, (२) में. जे पी एस्ट्रपायझेस मालक शैनंड, जातींश बैनपुरिया, (३) में. जे पी टेलिकॉम २ मालक सुर्रीदा जातींश बैनपुरिया (संयुक्त कर्जदार) यांचे मुळ सावको अर्थात **चेंबूर, नागरिक सहकारी बैंक** यांच्यासह

**ॲझरेक पीएस-०८/२०२१-२२ ट्रस्ट** चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**द्वारे निष्पादित दिनांक ३०.०३.२०२२ रोजीच्या करारनामानुसार प्रतिभृत धनको आहेत. प्राधिकृत अधिकारी, **चेंब्र नागरिक सहकारी बँक** यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम ९३(२) अन्वये ९०.०१.२०१८ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोक्त कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना १०.०१.२०१८ रोजी देय रक्कम **र.१,२४,५१,४७३.७८/-**(रुपये एक कोटी चोवीस लाख एकावन्न हजार चारशे त्र्याहत्तर आणि पैसे अञ्चयाहत्तर फक्त) तसेच दिनांक ११.०१.२०१८ पासून त्यावरील व्याज जे **चेंबूर नागरिक सहकारी बैंक** यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाबावत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास कळविण्यात आले होते.

जर कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी ६० दिवसांच्या कालावधीत सदर देय रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटीज (इंटरेस्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८/९ सहवाचिता कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा , २ च्या कलम १४ सहवाचिता कलम १३(४) अन्वये खालील अनुसुचित सविस्तरपणे नमुद प्रतिभूत मालमत्तेचा **वास्तविक** 

ो जनतेला आणि कर्जदार आणि जामीनदारान तिकस्ट्रबंग ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एमफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ स्वर्च सदर स्वाचना प्राप इन्हाल्यानंतर रक्कम जमा करण्यास कलम १३(२) अन्वये वितरीत उपरोक्त मागणी सूचनेनुसार देव रकमेच्या वसुलीकरिता खाली नमुद केलेल्या प्रतिभुती मालमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे आणि म्हणून प्रतिभुती मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाईन लिलावामार्फत निविदा/बोली मागविण्यात येत आहेत. विक्री सक्तपणे **जसे आहे जेथे, जसे आहे जे आहे व परिणामाशिवा**र या आधारावर केली जाईल.

प्रतिभूत मालमत्तेचे तपशील मुल्य (रु. (रु. कोटीत) लाखात) (रु. लाखात) विक्रीचे ठिकाण पेन्ट हाऊस क. २. प्लॉट क. ३५. ४था मजला २७.११.२०२४ रोजी शिव पार्वती कोहौसो. सेक्टर - १७. कोपरखैरणे जिल्हा ठाणे क्षेत्रफळ ९५६.५८ चौ.फु. (बिल्ट अप) bankeauctions.con ७९७.१५ चौ.फु., (कारपेट) विक्रीच्या नियम व अटी

ाष्ट्रकारच्या ।त्यस्य च अटा १. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीनुसार, माल्यानेवर कोणतेही भार नाहीत, इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी बोजा, मालमनेचे टायटल आणि मालमनेवर परिणाम करणारे दावे /हक्क /देय याविषयी स्वतंत्रची स्वतंत्र चौकशी करावी. सार्वजनिक लिलावाची जाहिरात **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विक्री **ॲडारेक**ला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व वद्यमान भारांसह केली जात आहे. अधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकार/दृश्यांसाठी कोणत्याहं प्रकारे जबाबदार असणार नाही . **ॲझरेक**द्वारा मान्य सेवापुरवठादार **मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांचे मार्फत वेबसाईट https://

www.bankeauctions.com (मे. सी? इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वेबपोटेल) मार्फत ऑनलाईन विद्युत बोली अंतर्गत ई-लिलाव केला जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज समाविष्ट ऑनलाईन ई-लिलाव बोली नमुना, घोषणापत्र, सर्वसाधारण नियम व अटी हे www.asrecindia.co.in व https://www.bankeauctions.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इच्छुक बोलिदारांकडे वैध ई-मेल असावे. मे. सी९ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संपर्क - **बी**. भाविक पंज्ञा. मोबा.:+९१-८८६६६८२९३७. हेल्पलाईन क्र.:+९१-१२४-४३०२०२०/२१/२२, +९१-७२९१९८११२४/ १२५/११२६, ई-मेल: gujarat@c1india.com, support@bankeauctions.com. ३. सुचिबद्ध बोलिदारांची नौंदणी सेवा पुरवठादाराद्वारे केली जाईल आणि ई-मेलने बोलिदारांना युजर आयडी व पासवर्ड दिल जाईल. बोलिदारांना विनाशुल्क ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. अँझरेक किंवा सेवा पुरवठादार हे नेटवर्क

अडचणीमुळे बोलिदारांना होणाऱ्या कोणत्याही समस्येकरिता जबाबदार असणार नाहीत. अशावेळी बोलिदारांना सल्ला आहे की. त्यांनी पर्योयी पॉवर बॅकअप सारख्या व्यवस्था करून ठेवाव्यात. ४. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या उत्तम झान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही झुटी, चुकीचे विधान किंवा वगळणे इत्यादीसाठी अधिकृत अधिकारी जवाबदार राहणार नाही. इच्छुक बोलीदारानी त्यांच्या बोली सादर

करण्यापूर्वी स्वतःहून अधिभार, मालमनेचा अधिकार बाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात अंझरेकचे कोणतेही प्रस्तुतिकरण किंवा वचनबद्धता सिद्ध करीत नाही. मालमनेची अंझरेकला ज्ञात सर्व विद्यमान अधिभारासह विक्री केली जाईल. अन्य इतर ततीय पक्षकार दावा / अधिकार याकरिता प्राधिकत अधिकारी /प्रतिभत धनको जबाबदार नाहीत. . मालमत्ता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही आणि विक्री ॲझरेक इंडिया लिमिटेड, प्रतिभूत कर्जदाराच्या

पुष्टीकरणाच्या अधीन आहे. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली **अँझरेक (इंडिया) लिमिटेड**, इमारत क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉपेरिट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, . अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३ च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे सादर केल्या जातील किंव navinanchan@asrecindia.co.in, sharadjoshi@asrec.co.in या ईमेलद्वारे सबमिट करा. **बोली** प्र**पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २६.११.२०२४ रोजी दु.४.००वा. पर्यंत आहे.** टरावीक तारखेनंतर प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इस्टे कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाही. इस्टेशिवाय बोली सरसकट नाकारली जाईल.

६. इच्छुक खोरीदार/वोलीदार यांनी खाते क्रमांकः **०९०२०११०००१५५१** मध्ये एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इस्टे रक्कम जमा करणे आवश्यक आहे, बैंक ऑफ इंडिया, एसएसआय, अंधेरी शाखा, आयएफएससी कोड: **बीकेआयडी००००९९०** लाभार्थींचे नाव: **ॲझरेक-पीएस-०८/२०२१-२२** ट्रस्ट किंवा मुंबई येथे देय राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेमधुन काढलेले **ॲझरेक-**पीएस-०८/२०२१-२२ ट्रस्टच्या नावे देय धनाकर्ष स्वरुपात जमा करावे.

. यहारवी बोलीदाराची बयाणा सक्स ठेव (इराठ) विक्रीच्या मोबदल्यात ठेवली जाईल आणि अयशस्यी बोलीदारांची इराठे त्याच प्रकारे परत केली जाईल. इरठे कोणतेही व्याज सहन करणार नाही. जलद आणि योग्य परतावा सुलभ करण्यासाठी बोलीदारांन त्यांच्या बँक खात्याचे तपशील देण्याची विनंती केली जाते.

. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्विकृतीवर त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्वरीत विक्री मुल्याच्या **२५%** रक्क (इरठे तजवीजीनंतर) विक्री संचालीत करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा इरठे जप्त केली जाईल आणि गालमत्तेची पुन्हा विक्री केली जाईल.

. विक्री किमतीची उर्वरित रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या १५व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रतिभूत धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लिखित स्वरूपात सहमती दर्शविल्या जाणाऱ्या वाढीव कालावधीपर्यंत अदा केली जाईल. विहित ालावधीत रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास यापुर्वी जमा केलेले रक्कम जप्त केली जाईल आणि मालमत्तेची पुर्निविक्री केली जाईल

आणि कसूरदार खरेदीदारास मालमत्तेवर आणि जमा केलेल्या रकमेवर दावा सांगता येणार नाही आणि मालमत्तेची विक्री केली ...र... १०. विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ नुसार विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल.

११. इच्छुक बोलीदार **२०.११.२०२४ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान** (पूर्व भेटीसह) उपरोक्त मालमतेची तपासणी करू शकतात. संपर्क तपशील: **श्री. नवीनचंद्र आंचन**, सेल क्र.:९८२०२५०१४५, द्र.क्र.०२२-६१३८७०२७ श्री.दिपेश वाडिया, सेल क्र.९८२९५०९५०८, दूर.क्र.०२२-६१३८७०३०, श्री.जगदिश शाह, सेल क्र.९८१९९३१४८७, दूर.क्र.०२२-६१३८७०४२ र कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो. , २. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि

र्किवा कोणत्याही अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. १३. यशस्वी बोलीदार नोंदणीसाठी देय असलेले शुल्क/शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च, सरकारला देय असलेले सर्व वैद्यानिक देय, कर आणि दर, कायद्यानुसार लागू असलेल्या मालमनेशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही

भाउटगोइंग सहन करतील. १४. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल ५. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रुल २००२ च्या नियम ८(६) अन्वये सरफायसी कायदा आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्सेमेंट) रुल अन्वये प्रतिभुत मालमत्तेच्या विक्रीकारता कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना ३० दिवसांची सूचना आहे, जर

प्राधिकृत अधिकारी व एवहीपी अंझरेक (इंडिया) लिमिटेड

. त्यांनी वर नमुद केलेल्या तारखेला त्यांची थकबाकी रक्कम जमा केली नाही.

# GSPL India Transco Limited

CIN: U402000 Regd Office: GSPC Bhavan, Secto Tel.: +91-79-23268500/600 Fav: ±04.7

NOTICE INVITING TENDER

SPL India Trans (I (GTL) a Joint Venture of SPL, IOCL, BPCL and HPCL operating a gas grid to facilitate gas transmission from supply points to deman centres in Andrah Fadesh and Telangana. Gentre in Andrah Fadesh and Telangana. GITL invites bids from reputed Companies for tender for "Placement of Insuranc for GITL" through - Lendering on (i) procure portal.

Date of tender Upload on www.nprocure.com – 12.11.2024

ssted bidders can bid, view (download details from (https://gittlender.nprocure. ils can also be viewed on GITL website. uture announcement related to this tender shall be published on the s

page ON GITL res ONL1.
reserves the right to cancel and/or alter bidding process at any stage withou
ning any reason. GITL also reserves the right to reject any or all of the bid
ved at its discretion, without assigning any reasons whatsoever.



# MSIL Mysore Sales International Limited (A Govt. of Karnataka Undertaking) Import and Export Division

No. 36, MSIL House, Cuninigham Road, Bengaluru - 560 052. Tel: 080-2226 4021-25, Fax: 080-22734574, E-mail: msil:and@msilonline.com Website: www.msilonline.com No.: MSIL/BSIS/01/2024-25 Date: 11.11.2024

# NOTICE INVITING TENDER (NIT) -NATIONAL COMPETITIVE BIDDING

NATIONAL COMPETITIVE BIDDING

National tenders are invited by Mysore Sales International Limited, Bengaluru, from eligible Indian Buyers/Traders for "Bulk sale of Imported Natural River Sand" (for PAN India Sales) on AS IS WHERE IS BASIS, at Adani Krishnapatnam Port, Nellore, Andhra Pradesh, as detailed below.

Bid Document No.: MSIL/BSIS/01/2024-25 dated: 08.11.2024. Cost of Bidding Document (Non-Refundable): RS. 500/- (Five Hundred only) in the form of crossed Demand Draft on Mysore Sales International Limited payable at Bengaluru. Bid Document Available on Website: From 12.11.2024 to 30.11.2024. Pre-bid Conference: at 11.00 Hrs onwards (tentatively on 15.11.2024) at MSIL Head Office, Bengaluru. Bid Due Date/Time: Up to 15.00 Hrs on 30.11.2024.

For further details please refer KPP Portal website https://kppp.karnataka.gov.in (however, the bidder may contact the undersigned, for any clarifications.

All corrigendum, amendments, time extensions, clarifications shall be uploaded in the website only and will not be published in the Newspapers. Bidders should regularly visit the above website to keep themselves updated.

Sd/-General Manager (Import/Export), Mob.No.: 9844282169.

# STAR

#### **Star Housing Finance Ltd**

# APPENDIX IV [See Rule - 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the **Star Hou Finance Ltd** under the Securitization and Reconstruction of Financial Asset finorcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers confi under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcem under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 Susead a Demand Notice dated 16.9. 82024 Calling upon the Borrower Guarantor Mortgagor 1) Mr. Santosh Pandurang Panchal 2) Mr. Pandurang Rameley Pands (LAM SHKAL-959) to repay the amount methode of the notice being Rs. 31.69.976- (in words Rupees Thirty-One Lacs Sixty-Nine Thousand Nine Hundred And Seventy-Six Only) as on 12.08.0224 with further interest charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receip of the said notice together with further interest and other charges from the date of the demand notice III the date of payment/realization.

the demand notice till the date of psymemtrealization. The BorrowerCo-province/floaring/Mortgagor despite being served with the said notice and having failed for pray the entire notice amount together with further interest and other charges, notice is hereby given to the BorrowerCo-Borrower Good Guarantor/ Mortgagor and the public in general that the undersigned has take Physical Possession on the property described herein below in exercised province on the property described herein below in exercised province did not include the province of the property described herein below in exercised province did related to the "State Board But Edward State" and the said Act read with Rule 8 of the said related in the "State Board But Edward State". iferred on him/her under Section 13(4) of the d rules on this 23rd Day of Oct of the year 2024

said rules on this 23rd Day of Left of the year 2024.

The Borrower/Co-prower/Guarant/Morgapor in particular and the public ir general are breety cautioned not to deal with the property and a supplied to the charge of the Star Mousine, Finance Left or a mount of Rs.31,69,376-/ (in words Rupees Thirty-One Less Sixty-Nine Thousand Nine Hundred And Seventy-Six Only) as on 12 oB. 2024 together with further interest and other charges till the date of payment / realization. The borrower's attention is invited to provisions of sub-section (9) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

#### Description of the immovable property

Property Owner by Mr. Santosh Pandurang Panchal All that part and parcel of the Land & Building situated at-620 Sq. Feet Flat No 309 3rd Floor Jay Mata Di Complex Kalher Bhiwandf Thane Mumbal Maharashtra - 421302. Property Boundaries: - East- NA, West- NA, North- NA, South- NA

Place : Mumbai Date : 23.10.2024

Star Housing Finance Ltd (Earlier Known as AKME Star Housing Finance Ltd)

AU SMALL FINANCE BANK LIMITED
Head Office - Jaipur



### Public Notice for shifting of Premis

New Address

ASREC | Bidg No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road

Chember Magnis Sahukani Blank, by ASRCC (India) Ltd., acting in its capacity as trustee of ASRCC PS-802021-22 That.

The Authorized Officer of Chember Magnis Sahukani Blank in exercise of powers confered under the Decorationation and Exercisement Conference of Sacraby Interest Act, 2002 
Concentration of Sacraby Interest Concentration of Sacraby Interest Act, 2002 
Concentration of Sacraby Interest Concentration of Sacraby Interest Concentration of Sacraby 
As the Borrower(parameters) Mortagoer failed to pay the said dates within period of 60 days, the 
As the Borrower(parameters) Mortagoer Interest Concentration of Sacraby Interest Concentration of Reconstitution of Interest Concentration of Reconstitution of Recon

Lot No	Description of the Secured Assets	Reserve Price (Rs. in Lakh)	EMD (Rs. in Lakh)		Date & Time of E-auction and Place of sale
	Pent House No 2 , Plot No 35, 4th floor , Shiv Parvati CHS , Sector No 17 , Koparkhairne Dist Thane Area adm. 956.58 Sq ft (Built Up) 797.15 sq ft (Carpet)		10.70	0.50	27.11.2024 11:00 AM to 01:30 PM bankeauctions. com

15 the Audust Louise, and information of the Authorised Offices there are no nocumbances on the property. The information of the Authorised Offices there are no nocumbances on the property. The information picture is about of make their own information and claims/rights does affecting the property prior to prior the property prior to the property prior to the prior to prior to prior the prior to the deemed to be deemed to be deemed to be deemed to with all existing encumbances whether known or unknown to ASRC. The Authorised Officer shall not be responsible in may say for any third party claims rights views. 2, 2 -auction will be contacted under "online electrons binding" through Aserc's approved service. 2, 2 -auction will be contacted under "online electrons binding" through Aserc's approved service. 2, 2 -auction will be contacted under "online electrons binding" through Aserc's approved service declaration, General Terms and Conditions of unine -auction sale are available in website of the contacted of

not be any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper relate that immediately i.e. on the same day or not later than nest working day, as quick and proper related.

8. The successful bidder that interest the successful bidder day or not later than nest working day, as officiar and in oldest god and chapters, ERAC Will be for fielded and the property shall be sold again, officiar and in oldest god and chapters, ERAC Will be for fielded and the property from the sold again, Officer and in oldest god and the particular than a sold of the property and the sold and and accessful bidder. In distant of payment within above signified time particle, the disposal call using a later of the property or the payment of the sum for which have be assignately sold. In often all call using a later of the payment of the particle of the payment within a bow significant of the payment within a 10. The sale shall be subject to provisions of Securitasian and Reconstruction of Fanacial Assets and Enforcement of a closely thereast Act 2002 Schowly historical Erac (Processing 14) and 11. On All to 2.00 PM. Contact Details: Mr. Navinchanda Ancham — Call No. 9802(25)145, Ph. no. 2022-1357072. Mr. plans Wilded Erac (Processing 14) and 13. The successful bidder would bear the chapters for supplied for SCT, registration, stamp duly, registration feet, enclosured poyments of the security of the security of 13. The successful bidder would be a three chapters frees payable for SCT, registration, stamp duly, registration feet, processing of the security of the security of 2004 protects to the border of the security of the security of 2004 protects to the border of the security of the 2004 protects to the border of the security of the 2004 protects to the border of the security of the 2004 protects to the border of the security of the 2004 protects to the border of the security of the 2004 protects the border of the security of the 2004 protects the border o



#### Rustomiee

# **Keystone Realtors Limited**

(Formerly known as Keystone Realtors Private Limited)
CIN: L45200MH1995PLC094208
red Office: -702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069.

tatement of unaudited consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2024

					(INR in Lak	h, except other	wise stated)
			Quarter ende	d	Half ye	Year Ended	
Sr. No.	Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	55,622	43,720	63,333	99,342	91,615	227,563
2	Profit / (Loss) Before Share of (Loss ) / Profit from associates and joint ventures, and tax	9,113	3,904	(750)	13,017	5,878	11,553
3	Profit for the period/ year	6,555	2,565	417	9,120	5,068	11,103
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,541	2,553	421	9,094	5,071	11,008
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,601	12,601	11,388	12,601	11,388	11,389
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)						
	(a) Basic (in INR)	5.36	2.16	0.39	7.44	4.51	9.85
1	(h) Diluted (in INR)	5.30	2 15	0.39	7.35	4.51	9.82

#### otes to the Unaudited Consolidated Financials Results

- es to the Unaudited Consolidated Financials Results
  The above unaudited consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collective) "the Group" and its interest in associates joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Nevember 11, 2024.
  The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.
  The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
- applicable.

  The Company has during the period issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 are specifiedly.

  The net proceeds (net of lissue openess) of INR 78, 272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in placement document of QIP and the costs that are directly attributable to the advisead issue has been recognized in equity.

  The Company has utilized any under the cost of the cost of

### HINDUSTAN ADHESIVES LIMITED

ı		CIN:1.74899D.1.1988P.1.031191 Reg. Office:- B-2/8 Safdarjung Enclave , Delhi -110029 Tel 41650/347 Email ID 1110@bagla-group.com,website.www.bagla-group.com												
ı												oup.com		
L		STATEMENT OF U	NAUDITED	FINANCIA			E QUARTE	R ENDED A	AS ON 30,	SEPTEMB			R	s. In Lakhs
ı						falone						solidated		
ŀ	8	PARTICULARS		Quarter er				Year ended		Quarter end			ar ended	Year Endec
li	No.	778110027810	30-09-24	30-06-24 Unaudited		30-09-24		31-03-24 Audited	30-09-24	Unaudited	30-09-23	30-09-24		31-03-24 Audited
ŀ		Total Income from operations (net)	8,531	6.518	8.193	15.049	16.406	30.716	8.531	6,518	8.193	15,049	16.406	30,716
ŀ	1		8,531	6,518	8,193	15,049	16,406	30,/16	8,531	6,518	8,193	15,049	16,406	30,/16
ľ	2	Net Profit / (Loss) for the period	740			4 000	4.050	0.405	740	004	500	4 000	4.050	0.405
ŀ	_	(before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	719	284	562	1,003	1,053	2,185	719	284	562	1,003	1,053	2,185
ľ	3	Net Profit / (Loss) for the period before Tax												
Ļ		(after Exceptional and /or Extraordinary items)	719	284	562	1,003	1,053	2,185	719	284	562	1,003	1,053	2,185
ŀ	4	Net Profit / (Loss) for the period after Tax												
L		(after Exceptional and /or Extraordinary items)	537	213	387	750	810	1,641	537	213	387	750	810	1,641
Г	5	Total Comprehensive Income for the period												
ı		[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and												
L		Other Comprehensive Income (after tax)]	537	213	387	750	810	1,641						
E		Equity Share Capital	512	512	512	512	512	512	512	512	512	512	512	512
Г	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown												
L		in the Audited Balance Sheet of Previous Year)												
Г	В	Earnings per share (of Rs.10/-each)												
ı		(for continuing and discontinued operations):									-			
ı		(a) Basic	10.49	4.16	7.56	14.65	15.82	32.05	10.49	4.16	7.56	14.65	15.82	32.05
ı		(b) Diluted	10.49	4.16	7.56	14.65	15.82	32.05	10.49	4.16	7.56	14.65	15.82	32.05

26:
The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 11.11.2024 and the Statu Auditor of the Company has issued their Limited Review Report to the same.

The above is an extend of the detailed from Col Canterly Financial Results are available on the Statu Results and with the Bornbay Stock Enchange under Regulation 33 of SERI (Listing Obligations and Disclosure Requirement of the Countriety Financial Results are available on the Stock Enchange websites, namely The Bornbay Stock Enchange Limited - www.bserinda.com, and the Company's websites.

केनरा बैंक Canara Bank 🕸 सिंडिकेट Syndicate

Subject: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the Act").

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Indore (hereinafter referred to as 'the secured creditor'), appointed und the Act do hereby issue this notice, under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the SAFFAESI Rules, to you all as under:
As you all are aware that the secured creditor had issued the Denand Notices, under Section 13(2) of the Act, on below mentioned date, to the below mentioned by the said notices.

The secure of the SAFFAESI Rules of the SA

ince, the Borrowers/Firm, the mortgagors and the Guarantor having failed to repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorizec officer under Section 13(4) of the Act had taken symbolic / physical possession of the secured assets described in the below mentioned symbolic / physica

or the content of the content of the content that cannot symbolic physical possession of the secured assets osciented in the below mentioned symbolic possession of the secured assets of the content, the task symbolic possession in ontice vas duly published in below mentioned newspapers on below mentioned opportunity to redeer many with the provision of SAPFAESI Act, 2002 read with Rule 8(6) of SAPFAESI Rules, you all are hereby given a last and final opportunity to redeer many of the secured assets, which are in possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the below mentioned liability plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following modes mentioned below, to sell the secured assets:

By obtaining quotations from the persons dealing with similar secured assets or otherwise interested in buying assets; or

By inviting tenders form the public, or

- i. By holding public auction including through e-auction mode; or r. By private treaty.
- iv. by private treaty.

  As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date of publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged property as per Section 13(8) of the Act shall stand extinguished.

	Branch Name & Mobile No.	Name & Address of Borrowers/& Guarantors	Demand Notice	Publication of Possession	Paper Publication of Possession Notice Hindi & English	Amount
1.	Manvi Nagar Branch, Indore 94256 02301	1. Mr Vigu Schrivastav Sio Gyanesh Kumar. Shrivastava, Fat No. 35, Varsova Vevus Chs Mhada, Andreid West, Mumba Maharsathra - 400053. 2. Mr Vigu Shrivastava Sio Gyanesh Kumar Shrivastava, C-509, Versova Jupiter Chs Ltd. 4th Crosslane, Lokahardvala Complex, Andreif West, Mumba, Maharsathra - 400053. 3. Mr. Gyanesh Kumar Shrivastava Sio Naval Kishore Shrivastav, Falno. 35, Varsova Oreus Chs Mhada, Andreif West, Mumba Maharsathra - 400053. 4. Mrs. Praehl Shrivastava Dio Gyanesh Kumar Shrivastava, Brizostava Sio Shiwam, Andreif West, Mumba Maharsathra - 400053. 5. Mrs. Praehl Shrivastava Dio Gyanesh Kumar Shrivastava Dio Gyanesh Maria Gyanesh Dio Gyanesh Maria Gyanesh Dio Gyanesh Maria Gyanesh Dio Gyanesh Kumar Shrivastava Dio Gyanesh Maria Gyanesh Dio Gyanesh	01.08.2024 06.11.2024	09.11.2024	Naidunia (Indore), Business Standard (Mumbai) & Free Press (Indore), Business Standard (Mumbai)	48,23,058.97 + interest & other charges due from 30.06.2024
Plac	ce : Indore, Da	te : 12.11.2024		A	thorised Offic	er, Canara Bank

# **NOMURA**

NOMURA FIXED INCOME SECURITIES LIMITED
(Formerly known as Nomura Fixed Income Securities Private Limited)
Registered Office: Ceejay House, 11<sup>th</sup> Level, Plot F, Shivasgar Estate, Dr. Annie Besant Road, Worlf, Mumbai 400018
CIN. USG910MH2007Ptc. 1656237

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2024

Sr.		Quarte	r ended	Year ended
No.	Particulars	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	3,501.1	749.9	7,110.6
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	896.9	(574.6)	1,150.5
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	896.9	(574.6)	1,150.5
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	666.6	(433.0)	852.2
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	666.6	(433.0)	850.1
6	Paid up Equity Share Capital	4,737.4	3,292.0	3,292.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	13,378.9	7,942.5	9,061.2
8	Securities Premium Account	4,767.9	825.0	825.0
9	Net worth	18,116.3	11,234.5	12,353.2
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,33,562.1	66,987.1	1,19,434.
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	
12	Debt Equity Ratio	7.4	6.0	9.1
13	Earnings per equity share* (Face Value ₹10/- per share)			
	1. Basic:	1.4	(1.3)	2.0
	2. Diluted:	1.4	(1.3)	2.0
14	Capital Redemption Reserve	-	-	
15	Debenture Redemption Reserve	-	_	

- Note:

  a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meeting held on November 11, 2024. These results have been subjected to a Limited Review by the Statutory Auditors and they have issued an unmodified conclusion thereon.

  b) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The quarterly financial results are available on the websites of the National Stock Exchange (www.nseindia.com) and the company's website (https://www.noruraholdings.com/company/group/asia/nfispl.html).
- For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange (NSE) and can be accessed on the www.nseindia.com. d) Debt Service Coverage Ratio and Interest Service Coverage Ratio are not applicable as the company is a Standalone Primary Dealer (NBFC).

For and on behalf of the Board of Directors of **Nomura Fixed Income Securities Limited** (Formerly known as Nomura Fixed Income Securities Private Limited)

Ujjwal Kumai Director DIN: 10275807

Date: November 11, 2024 Place: Mumbai

Place: - Mumbai Dated : November 11, 2024